GOVERNMENT OF JHARKHAND

JHARKHAND STATE SPORTS PROMOTION SOCIETY (JSSPS) (CCL- State Govt. Joint Initiative)

Invites Applications for Engagement of Coaches, on Contract basis for posting in Jharkhand

JSSPS, a Society of CCL & Jharkhand State Government, invites application from the eligible citizens of India in the prescribed form for engagement as Coach on purely contract basis for a period of three years, one each in Hockey, Football, Volleyball, Swimming, Badminton & Athletics discipline for the Sports Academy at Ranchi. For more details and application from please login to http://jharkhandcclsports.in

The last date of receipt of application in the Office of the CEO, JSSPS, Ranchi is 5th June' 2016.

PR No: 142665(Art Culture Sports and Youth Affairs)/16-17

CEO, LMC, JSSPS

www.jharkhandgov.in

TNPL TAMIL NADU NEWSPRINT AND PAPERS LIMITED Kagithapuram – 639 136. Karur Dist. Tamil Nadu

Phone: 04324-277 001(10 Lines). Fax: 04324-277 025 / 276 368

e-mail: purchase.rawmatl@tnpl.co.in NOTICE INVITING TENDER

TNPL invites Tender for the following.						
Tender No	Material Description	Quantity (MT)	EMD (Rs)	Contract period	Tender due date	Method of Tender
161713001061	Sodium Sulphate	6,000	1,00,000/-	One Year	03.06.2016	Tender cum Auction method

Detailed requirements, terms and conditions are available in the tender documents. Interested suppliers may apply for tender documents and the same can be obtained from DGM (PURCHASE) at the above said address on payment of non-refundable tender fee of Rs.500/- by RTGS / NEFT directly to TAMIL NADU NEWSPRINT AND PAPERS LIMITED. Alternatively, the tender documents can be downloaded from websites: www.tnpl.com www.tenders.tn.gov.in and tender fee of Rs.500/- can be submitted by RTGS/NEFT directly to TAMIL NADU NEWSPRINT AND PAPERS LIMITED.

DIPR/1863/Tender/2016



RANE ENGINE VALVE LIMITED

Regd. Office: "MAITHRI", 132, Cathedral Road, Chennai - 600 086. Visit us at: www.rane.co.in CIN: L74999TN1972PLC006127



Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended 31-03-20			
	Rs.in lakhs except per share d		

Rs.in lakhs except per share of				
Particulars	Quarter ended 31-03-2016	Financial Year ended 31-03-2016	Quarter ended 31-03-2015	Financial Year ended 31-03-2015
Total income from operations (net)	9,316.31	34,959.90	19,458.17	39,518.44
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(665.45)	(1,254.47)	2,705.44	2,347.51
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(665.45)	(1,254.47)	2.705.44	2.347.51
4. Equity Share Capital	671.90	671.90	515.10	515.10
Add: Equity Shares pending allotment to KML	0.1.00	0, 1,00	0.0	0.0
Shareholders pursuant to Merger	-	-	156.80	156.80
Total equity share capital	671.90	671.90	671.90	671.90
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year ended 31-03-2016 and 31-03-2015 respectively)	9,622.54	9,622.54	10,879.67	10,879.67
6. Earnings Per Share before extraordinary items (of Rs.10/- each) (not annualised) (Amount in Rs.)	3,022.04	0,022.04	10,070.07	10,073.07
(a) Basic :	(9.90)	(18.67)	40.27	34.94
(b) Diluted :	(9.90)	(18.67)	40.27	34.94
7. Earnings Per Share after extraordinary items (of Rs.10/- each) (not annualised) (Amount in Rs.)				
(a) Basic :	(9.90)	(18.67)	40.27	34.94
(b) Diluted :	(9.90)	(18.67)	40.27	34.94

The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held

Figures for the quarter ended March 31, 2016, quarter ended December 31, 2015 and year ended March 31, 2016 include those relating to Kar Mobiles Limited, which was amalgamated with the Company pursuant to the Scheme of Amalgamation with effect from April 1, 2014. Figures for the year ended March 31, 2015 include those relating to the above unit for the period April 1, 2014 to March 31, 2015. Hence the results for the guarter ended March 31, 2016 are not comparable with the figures for the guarter ended March 31

The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and on the company's website- www.rane.co.in

Chennai May 19, 2016 For RANE ENGINE VALVE LIMITED L. Ganesh Chairman & Managing Director



R SYSTEMS INTERNATIONAL LIMITED

[Corporate Identity Number: L74899DL1993PLC053579] Registered Office: B - 104A, Greater Kailash - I, New Delhi - 110 048 Corporate Office: C-40, Sector 59, NOIDA, Distt. Gautam Budh Nagar, U.P., India - 201 307 Tel: +91 120 4303500: Fax: +91 120 2587123

Website: www.rsystems.com; Email: rsystems.india@rsystems.com

NOTICE OF TWENTY SECOND ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that:

- The Twenty Second Annual General Meeting ('AGM') of R SYSTEMS INTERNATIONAL LIMITED is scheduled to be held on Monday, June 13, 2016 at 09.00 A.M. at Air Force Auditorium, Subroto Park, New Delhi - 110 010 to transact the businesses as detailed in the Notice of AGM alongwith explanatory statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013 sent to the members separately.
- Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on December 31, 2015 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository participant(s). The same is also available on the Company's website www.rsystems.com. Physical copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year 2015 have been sent to all other members at their registered addresses in the permitted mode. The dispatch of Notice of 22nd AGM and Annual Report for the financial year 2015 has been completed on May 19, 2016.
- The members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date on Monday, June 06, 2016, may cast their vote electronically on the Ordinary and Special Businesses as set out in the Notice of AGM through electronic voting system of Central Depository Services (India) Ltd. ("CDSL") from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:
- The Ordinary and the Special Businesses as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means:
- the remote e-voting shall commence on Thursday, June 09, 2016 at 10:00 a.m.;
- iii) The remote e-voting shall end on Sunday, June 12, 2016 at 05:00 p.m.:
- iv) The cut off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Monday, June
- Person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of cut -off date i.e. Monday, June 06, 2016, can follow the process for generating the login ID and password as provided in the Notice of the AGM if their PAN is updated with their Depository Participants, however such members who have not updated their PAN with their Depository Participants, their login ID and Sequence No. will be sent separately by electronic or physical means for generation of password. If such a person is already registered with CDSL for e-voting, existing user ID and password can be used for casting vote;
- vi) Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by the CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is casted by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; c) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut off - date only shall be entitled to avail the facility of remote e- voting as well as voting at the AGM through ballot paper;
- vii) The Notice of the AGM is available on the Company's website www.rsystems.com and also on CDSL's website www.cdslindia.com;
- viii) In case of queries, members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. or contact Mr. Ashish Thakur, Company Secretary & Compliance Officer, C- 40, Sector - 59, Noida, U.P. - 201 307, at the designated email ID Investors@rsystems.com or at telephone No. + 91 120 4303500 who will address the grievance connected with the facility for voting by electronic means.
- Notice is also hereby given that pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Thursday, June 09, 2016 to Monday, June 13, 2016 (both days inclusive) for the purpose of AGM.

By Order of the Board For R Systems International Limited

Ashish Thakur

Date : May 19, 2016 Place: NOIDA



(Company Secretary & Compliance Officer)



Alternate Business Channel Head Office 'Lokmangal', 1501 Shivajinagar, Pune 411005

Corrigendum-Request for Proposal (RFP)

Bank of Maharashtra has floated RFP for "Multiple tie up in General Insurance & Standalone Health Insurance under IRDAI open Architecture policy for Corporate Agent" on 02.05.2016. Erroneously in the Standalone Health Insurance RFP Form 1 Point 9 - The jurisdiction is mentioned as Hyderabad instead of Pune.

Assistant General Manager **Alternate Business Channel**



MBL Infrastructures Limited

CIN L27109WB1995PLC073700 "DIVINE BLISS", 2/3, Judges Court Road, 1st Floor, Kolkata-700 027, Tel: +91-33-33411800, Fax: +91-33-33411801, Web: www.mblinfra.com Email: Kolkata@mblinfra.com, delhi@mblinfra.com, NOTICE

NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company scheduled on 30TH May 2016 to. inter alia. consider and take on record the Audited Financial Results of the Company for the year ended 31st March 2016 and to recommend dividend, if any, for the financial year 2015-2016.

For MBL Infrastructures Limited

Date: 17.05.2016 Place: New Delhi

Shalini Chawla Company Secretary & Compliance Officer



इण्डियन ओवरसीज़ बेंक **Indian Overseas Bank**

Information Technology Department Central Office, 763, Anna Salai, Chennai - 600002 Indian Overseas bank (IOB) invites for the following: RFP Reference Number: ITD/002/16-17 dated 17.05.2016

REQUEST FOR PROPOSAL

FOR SELECTION OF APPLICATION SERVICE PROVIDER FOR PROVIDING E-PROCUREMENT SERVICES.

The RFP document for the above is available in bank's website www.iob.in. For RFP details and future amendments, if any, keep referring to the above website.



TAMILNADU CIVIL SUPPLIES CORPORATION

Head Office, 12, Thambusamy Road, Kilpauk, Chennai-600 010 Ph. No. (044) 26426773 Email id: tncsc.tn@nic.in CIN:U15137TN1972SGC006157

e-TENDER NOTICE

No.: BS3/020993/2016

Dated: 19.05.2016 e Tender No.: TNCSC/16-17/ET/02

Online electronic tender for "PURCHASE OF 150 LAKH NUMBER POUCHES

OF FORTIFIED RBD PALMOLEIN OIL 1 LITRE POUCHES (910 gms) Complete e-tender document can be viewed and downloaded through

https://www.mstcecommerce.com/eprochome/tncsc from 20.05.2016

The bidders have to participate online bidding only with Digital Signature Certificate (DSC) of Class-II or Class-III

For Registration and further details contact MSTC LIMITED, Phone: 25222842/25251910/25261005 e-Mail : <u>mstcsro@mstcindia.co.in</u>

Last Date for Online Submission: 21.06.2016.

DIPR/1861/Tender/2016

MANAGING DIRECTOR



NATIONAL PLASTIC INDUSTRIES LIMITED

Regd. Off.: A-59, MIDC, Road No. 1, Marol, Andheri (East), Mumbai - 400 093 Corporate Office: Office No. 213, 214 and 215, 2nd Floor, Hub Town Solaris, N.S. Phadke Marg, Andheri (East), Mumbai - 400069 CIN No.: L25200MH1987PLC044707 Tel.: 91-22 67669999 / 28341083; Fax: 67669998 Email: investor@nationalplastic.com; Website: www.nationalplastic.com

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 27th May, 2016, inter-alia, to consider, approve and take on record the Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended 31st March, 2016 and declaration of dividend, if any, for the year ended

The said Notice is available on the Company's website viz. URL: www.nationalplastic.com/investor/listing-disclosures and the website of the Stock Exchange - BSE.

By Order of the Board For NATIONAL PLASTIC INDUSTRIES LIMITED

Mumbai 19th May, 2016

Swati J. Zawar Company Secretary & Compliance Officer



Zicom Electronic Security Systems Limited Regd . Office: 501, Silver Metropolis, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel: +91 22 4290 4290 Fax: + 91 22 4290 4291; Website: www.zicom.com CIN: L32109MH1994PLC083391

NOTICE Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, May 27, 2016 at its Registered Office inter-alia, to consider the following: 1. Approval of standalone and consolidated Audited Financial Results of the Company for year ended March 31, 2016. 2. Recommendation of dividend, if any, for the financial year ended March 31, 2016 for approval of shareholders.

of the above. This intimation is also available on the Company's website at www.zicom.com and on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

3. Deciding and approving other matters related to and arising out

For Zicom Electronic Security Systems Limited

Place : Mumbai Kunjan Trivedi Date: 19.05.2016 Company Secretary



BHARAT HEAVY ELECTRICALS LIMITED, BHOPAL

Press Shop Division

EXPRESSION OF INTEREST

Applications are invited for registration of firm, for carrying out different manufacturing and other related activities, for different type of punching in press shop, in its premises. Activity are: 1. Scrap collection (2) manual deburing (3) master grinding and varnishing plants (4) notching operation (5) spot and projection welding (6) cleaning of shop floor (7) operation of CNC machines (8) Blanking operation (9) materia handling (10) inter block movement (11) painting

Further clarification/ changes, if any in future shall be communicated through BHEL Bhopal website only Interested parties may visit the following website for details:

www.bhelbpl.co.in All corrigendum, corrections, amendments, time extensions clarifications etc. to the tender notice will be hosted on BHEL website (www.bhelbpl.co.in and www.bhel.com). Bidders should regularly visit vebsite(s) to keep themselves updated. Last date of receiving o

application is 10/06/2016 by 11.00 AM Sr. Production Engineer (PRM

E-mail. ld: dkpal@bhelbpl.co.ir Phone no:-0755-2502046, 9406903447



Pension Fund Regulatory and Development Authority

B-14/A, Chatrapati Shivaji Bhawan, Qutab Institutional Area, Katwaria Sarai, New Delhi-1100016, Tel No. 011-26517503

ADVERTISEMENT FOR INVITING REQUESTS FOR PROPOSAL (RFP)

"Appointment of Public Relation (PR) Agency"

The Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA) oversee the functions of National Pension System (NPS). PFRDA intends to float Requests for Proposal (RFP) for appointment of Public Relation (PR) Agency whose objective would be to enhance awareness and disseminate information regarding the various policies, activities and schemes within the ambit of PFRDA.

The RFP document containing detailed information on the scope of work, eligibility conditions, technical requirements and financial considerations in specified format can be downloaded from http://www.pfrda.org.in

Interested entities which satisfy the prescribed eligibility criteria should submit their proposals in the specified format to the above mentioned address by 15.00 hours on 07th June 2016.

Davp 15102/11/0012/1617

<u>ZĒ INDIA</u>

ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED

Registered Office: 1242/44, Village Vadu Budruk, Tal. Shirur, Dist. Pune- 412 216. Tel: (02137) 305100, CIN: L29130PN1981PLC023734, Email: enquiry@zfindia.com

STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2016

(Rs. in million

	Standalone			
Particulars	Quarter ended March 31, 2016 Audited	Quarter ended March 31, 2015 Audited	Financial Year ended March 31, 2016 Audited	
Total Income from operations (net)	1088.83	959.91	3827.15	
Net Profit from ordinary activites after tax	129.25	137.26	450.64	
Net Profit for the period after tax (after Extraordinary items)	129.25	137.26	450.64	
Equity Share Capital	90.73	90.73	90.73	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)			2704.85	
Earnings Per Share (before extraordinary items) of (face value of Rs. 10 each) Basic and Diluted (In Rs.)	14.25	15.13	49.67	
Earnings Per Share (after extraordinary items) of (face value of Rs. 10 each) Basic and Diluted (In Rs.)	14.25	15.13	49.67	

Note: The above is an extract of the detailed format of quarterly/ yearly financial results filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly/ yearly financial results are available on the website of BSE and on the Company's website at www.zfindia.com

For ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED

DINESH MUNOT

CHAIRMAN & MANAGING DIRECTOR

Pune May 19, 2016

www.zfindia.com

ZEJINDIA ZEJINDIA ZEJINDIA ZEJINDIA ZEJINDIA ZEJINDIA ZEJINDIA

GALAXY ENTERTAINMENT CORPORATION LIMITED

CIN: L51900MH1981PLC024988

Regd Off.: 3rd Floor, Block A, Orchid City Center Mall, 225, Bellasis Road, Mumbai-400008 Email: investors@thegalaxycorp.com • Tel: 022-66201743, Fax: 022 66201463

Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2016

Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.03.2016	Quarter Ended 31.03.2015	Year Ended 31.03.2016	Year Ended 31.03.2015
1	Total income from operations (net)	157.76	1,595.42	4,585.50	4,465.73
2	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(13.68)	(15.38)	(202.25)	14.39
3	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after extra ordinary items)	(13.68)	(15.38)	(202.25)	14.39
4	Paid-up Equity Share Capital				
	(Face Value per share : ₹ 10)	(13.68)	(15.38)	(202.25)	14.39
5	Reserves (excluding Revaluation Reserve as				
	shown in the Balance Sheet of previous year)	(1,684.17)	(1,481.91)	(1,684.17)	(1,481.91)
6	Earnings Per Share (before extraordinary items)				
	(of ₹ 10/-each)				
	a) Basic	(0.09)	(0.10)	(1.29)	0.09
	b) Diluted	(0.09)	(0.10)	(1.29)	0.09
7	Earnings Per Share (after extraordinary items)				
	(of ₹ 10/-each)				
	a) Basic	(0.09)	(0.10)	(1.29)	0.09

(0.09)(0.10)The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2016 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2016 are available on the website of BSE Ltd. (www.bseindia.com) and on Company's website (www.thegalaxycorp.com)

By order of the Board For Galaxy Entertainment Corporation Limited

Sunil Biyani

Director (DIN: 00006583)

Place : Mumbai Date : 19.05.2016

The Indian Hume Pipe Co. Ltd.

Registered Office: Construction House, 5, Walchand Hirachand Road, Ballard Estate, Mumbai - 400001. CIN: L51500MH1926PLC001255 • Tel: +91-22-2261 8091 • Fax: +91-22-2265 6863

E-mail: info@indianhumepipe.com • Website: www.indianhumepipe.com EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2016

(₹ in Lacs) Quarter Quarter Year **PARTICULARS** Ended Ended Ended 31.03.2016 31.03.2016 31.03.2015 Total income from operations (net) 29793.55 93893.91 29632.85 Net Profit / (Loss) from ordinary activities 942.55 2909.97 1256.49 Net Profit / (Loss) for the period after tax 2909.97 1256.49 (after extraordinary items) 942.55 484.47 **Equity Share Capital** 484.47 484.47 Reserves (excluding Revaluation Reserve) 30180.89 Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹ 2/- each) (*Not Annualised) 3.89* 12.01 5.19* Basic : (in ₹) Diluted: (in ₹) 3.89 12.01 5.19* Earnings Per Share (after extraordinary items) (of ₹ 2/- each) (*Not Annualised) 3.89 12.01 5.19* Basic : (in ₹) Diluted : (in ₹) 3.89* 12.01 5.19*

Notes:

Place : Mumbai

Date : 19th May, 2016

- 1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 19th May, 2016.
- 2. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2016, filed with BSE and NSE, under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2016 is available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.indianhumepipe.com)

For The Indian Hume Pipe Company Limited Rajas R. Doshi Chairman & Managing Director

DIN:00050594

CPR-10(T)/55/16-17/PRM

इन्श्युरन्स कपना ।लामटड जाहीर सूचना

ह्या सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे की बजाज आलिआन्झ लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचे ओ-204/205, ऑक्सफर्ड चेंबर्स, साकी विहार MINL एक्सचेंज समोर, तुंगा विलेज, पवई, मुंबई -400072 येथील कार्यालय दिनांक 20 जुलै 2016 पासून बंद करण्यात येईल. सर्व संबंधित व्यक्ती त्यांच्या सर्व कामकाजासाठी 5वा मजला, एक्स ट्राईम रोडियम बिल्डींग, हॉली फॅमिली चर्चच्या पुढे, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई, पिनकोड - 400059 येथील पर्यायी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. संपर्क: मोहन दिवेकर, फोन: 022-67843109

केबीएस इंडिया लिमिटेड

सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३५७१८ नोंदणीकृत कार्यालय: ५०२, कॉमर्स हाऊस,

१४०, नगिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४००००१

द्र.क्र.:२२६४२६७०, फॅक्स: २२६४२६७३, ई-मेल:chandu.kbs@outlook.com वेबसाईट: www.kbs.co.in

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१६ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित, वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार दि.३० मे, २०१६ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार

सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.kbs.co.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसई लिमिटे डच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

केबीएस इंडिया लिमिटेडकरिता सही /-

तुषार शाह अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मंबर्ड दिनांक: १९.०५.२०१६

BINAYAK TEX PROCESSORS LIMITED

CIN -I 17110MH1983PI C030245

Regd. Off: 384/ M 5TH FLOOR, KALBADEVI ROAD, DHABOLKARWADI, MUMBAI:- 400002

Email id - btpl.investors@gmail.com phone no: 022-22068462 NOTICE

Pursuant to Clause 41 of the Listing Agreement, notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 30th May, 2016 at 03:00 P.M., at the registered office of the Company interalia to consider and take on record the Audited Financial Results of the Company for the Year ended 31st March, 2016 and other business

For BINAYAK TEX PROCESSORS LIMITED Sd/-

Mr. Tarpan Shah Company Secretary/ Compliance officer

Place: Mumbai Date: 19.05.2016 मुंबईतील भाजपच्या मुख्यालयाजवळ भाजप कार्यकर्त्यांनी असा जल्लोष केला. (छाया: भूषण कोयंडे)

कोनार्क सिन्थेटिक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः इमारत क्र.७, मित्तल इंडस्ट्रियल इस्टेट, अंधेरी कुर्ला रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९ द्र.:४०८९३६००, फॅक्स:४०८९६३२२ Website:www.konarkgroup.co.in, E-mail:info@konarkgroup.co.in

CIN:L17200MH1984PLC033451

में, २०१६ रोजी कपनाच्या सद्यालक कराना से आहे. सदर सूचना बीएसई लिमिटें डच्या (www.bseindia.com) या कंगनीचे शेअर्स सूचिवस्ट्र से वस्साईट वर आणि के पनीच्या www.konarkgroup.co.in वेबसाईटवर उपलब्ध कोनार्क सिन्थेटिक लिमिटेड क्रिता

सही/-मेहनूद्दीन खान कंपनी सचिव व सक्षम अधिकारी दिनांकः १९ मे, २०१६ ठिकाणः मुंबई

ODYSSEY CORPORATION LIMITED

Regd Off.: Shop No. 3, Hemu Castle Dadabhai Road, Near Gokhlibai School, Vile Parle (W), Mumbai - 400056, L67190MH1995PLC085403

NOTICE OF BOARD MEETING

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 of the SEBI Listing Regulation,2015 that a meeting of Board of Directors of ODYSSEY CORPORATION LIMITED will be held at the Registered Office of the Company situated at the Registered Office of the Company situated at the Registered Office of the Company situation. at Shop No. 3, Hemu Castle, Dadabhai Road, Near Gokhlibai School, Vile Parle (W), Mumbai - 400056 on Monday, 30th May, 2016 at 11.00 A.M. inter alia, to consider and take at 11:00 A.M. litter and, to consider and action on record the Audited financial results of the company for the quarter and year ended 31st March , 2016

For Odyssey Corporation Limited Sd-

Director

Place: Mumbai Date: 18,05,2016

01875252

IINFRA INFRA INDUSTRIES

श्री.उत्पल मधुकांत वैष्णव, फलॅट क्र.

महाराष्ट्र जवळ, जेव्हीपीडी स्किम

विले पार्ले-पश्चिम, मुंबई-४०००५।

सर्व अधिभारापासून मुक्त असलेली जागा आमच्याक विकण्यास तयारी दर्शविली आहे. कोणा व्यक्तिस सव

पलॅट संदर्भात कोणत्याही स्वरूपाचा अधिकार, हब

हित, दावा किंवा मांगणी असल्यास त्यांनी कागदोप पराव्यांसह लेखी स्वरूपात खालील स्वाक्षारीकर

श्री.उत्पल मधुकांत वैष्णव, फ्लॅट क्र.२, अभिनंदन

पुष्पकुंज, एन.एसं.रोड क्र.६, बँक ऑफ महाराष्ट्र जवन

जेव्हीपीडी स्किम, विले पार्ले-पश्चिम, मुंबई

४०००५६ येथे प्रकाशन तारखेपासून १४ दिवसा

कळवावे अन्यथा दाव्याच्या कोणत्याही संदर्भाशिवा

व्यवहार पूर्ण केला जाईल आणि दावा असल्यास व

सोडून दिला आहे किंवा माघारी घेतला आहे अ

अभिनंदन/पृष्पकुंज, एन एस रोड क्र.६, बँक ऑ

समजण्यात येईल ठिकाणः मुंबई

दिनांक: २०.०५.२०१६

LIMITED Regd.Office: 7th floor Dhiraj Chambers,

9 Hazarimal Somani Marg, Mumbai - 4 Tel:32946372 Fax:66348601 - 400 00 CIN: L25200MH1989PLC054503 Visit us at www.infra.co.in

NOTICE
NOTICE pursuant to Regulation 29 of SEBI (Listing Obligation and Disclosur Requirement) Regulations, 2015 is hereb given that Meeting of the Board of Director as per Regulation 33 of SEBI (Listin as per Hegulation 33 of SEBI (Listin Obligation and Disclosure Requirement Regulations, 2015 of the Company wibe held at Registered Office of the Company situated at 7th Floor, Dhirth Chambers, 9 Hazarimal Somani Marg Mumbai- 400 001 on Monday, 30th May 2016 at 2:00 P.M. inter alia to consider and approve the Auditor Financial Results. and approve the Audited Financial Result for the Quarter and Year ended 31st March 2016 along with other routine business By order of Board of Director

Sd Mukesh B. Ambar Managing Director DIN No : 0000501

Regd Off.: 3rd Floor, Bloc

Particulars

Total income from operations

Extract of Standalone Audited

GALAXY EN

Email: investors@th

Place: Mumbai Date: 19.05.2016

Sr.

No

NATIONAL नेशनल प्लास्टिक इंडस्ट्रिज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: ए-५९, एमआयडीसी रोड क्र.१, मरोळ,

अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३

कॉर्पोरेट कार्यालय: कार्यालय क्र.२१३, २१४ व २९५, २रा मंजला, हब टाऊन सोलारिस, गांव-गुंदवली, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९ सीआयएन: एल२५२००एमएच१९८७पीएलसी०४४७०७

दूरध्वनी क्र.: ९१-२२-६७६६९९९९/२८३४१०८३, फॅक्स क्र.:६७६६९९९८, ई-मेल: investor@nationalplastic.com वेबसाईट: www.nationalplastic.com

स्चना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१६ रोजी संपर्लेल्या वर्षाकरिता लाभाशाची घोषणा व ३१ मार्च, २०१६ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता शुक्रवार दि.२७ मे, २०१६ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे

सदर सूचना कंपनीच्या URL:www.nationalplastic.com/investor/listingdisclosures वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंज-बीएसईच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

मंडळाच्या आदेशान्वये नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता

१९मे, २०१६

ठिकाण : मुंबई

Place: Mumbai

Date: 19.05.2016

सही/-श्रीमती स्वाती जे. झावर कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

125 लॅंडरअप फायनान्स लिमिटेड Ladderup

नोंदणीकृत कार्यालय: ए–१०२, हॉलमार्क बिझनेस प्लाझा, संत ज्ञानेश्वर मार्ग, पुरुनानक हॉस्पिटल जवळ, वान्त्रे (पूर्व), मुंबई-४०००५१, महाराष्ट्र सीआयएन: एल६७१२०एमएव१९९३पीएलसी०७४२७८ दूर.क.: +९१ २२४०३३६३६३

ई-मेल: info@ladderup.com वेबसाईट: www.ladderup.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१६ रोजी संपर्लेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **गुरुवार** दि.२६ में, २०१६ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे

लॅंडरअप फायनान्स लिमिटेड करिता

सही/ (संकेत लिंबाचिया) कंपनी सचिव

सदस्य क्र.: ए३८४२४

दिनांक: १९ मे, २०१६

LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED

(FORMERLY SPLASH MEDIA'& INFRA LIMITED)

Regd. Off: A-301, Hetal Arch, S.V. Road, Malad (West), Mumbai-400064 Phone No: 022-28449765, Fax: 022-28892527, Email ID: splashmedia7@yahoo.in

Website: www.splashmediainfra.com CIN: L45400MH1987PLC044094

NOTICE OF BOARD MEETING NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015 a meeting of Board of Directors of LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED will be held on Monday, 30th May 2016 at the Registered office of the company inter alia, to consider and take on record the Audited financial results of the company for the quarter ended 31st March 2016 under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015

For Luharuka Media & Infra Limited

Anil Agrawal Whole-time Director DIN: 00014413 2 Net Profit / (Loss) from ordina 3 Net Profit / (Loss) for the peri-(after extra ordinary items)

Paid-up Equity Share Capital (Face Value per share : ₹ 10) Reserves (excluding Revalua

shown in the Balance Sheet of Earnings Per Share (before e

(of ₹ 10/-each) a) Basic

b) Diluted

Earnings Per Share (after ext (of ₹ 10/-each) a) Basic

b) Diluted

The above is an extract of the details ended March 31, 2016 filed with t Disclosure Requirements) Regulation quarter and year ended March 31 Company's website (www.thegalaxy

Place: Mumbai Date: 19.05.2016